Automobile Products of India Limited

Date: 16th November, 2022

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalai Street,
Mumbai- 400001.

Dear Sir(s),

Scrip Code: <u>505032</u>

Sub: Intimation of newspaper publication pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached copies of Unaudited financial results of the Company for the quarter and half year ended on 30th September, 2022, which was published in The Free Press Journal (English) and Navshakti (Regional Marathi) Newspaper dated 16th November, 2022 by the Company.

The copies of the newspaper clippings are also available on the website of the Company i.e. www.apimumbai.com.

You are requested to kindly take the above information on your record.

Thank You,

Yours faithfully,

FOR AUTOMOBILE PRODUCTS OF INDIA LIMITED

ANKIT PATEL
COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER
M. No. A62218

Encl: As above

LIME CHEMICALS LIMITED

Regd. Office: 404/405, Neco Chamber, Sector 11, Plot No 48, CBD Belapur, Navi Mumbai 400614 Tel: 022-27561976; Website: www.limechem.com; Email: info@limechem.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30[™] SEPTEMBER 2022

Quarter ended Half year ended Year ended 30^{tt} 30^t 30^{tt} 30^t 30^t 31° **PARTICULARS** March September June September September Septembe 2022 2022 2021 2022 2021 2022 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited 443.17 322.03 846.66 563.75 1426.83 Total income from operations (net) 403.49 Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional items) (3.22)10.72 0.07 7.50 (6.39)(126.72)Net Profit/ (Loss) for the period after tax and exceptional items (3.22)8.04 0.07 4.82 1089.92 979.59 Other Comprehensive Income (0.49)(0.49)(0.56)(0.98)(1.12)(1.97)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for (3.71)7.55 (0.49)3.84 1088.80 977.62 the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 650.47 650.47 650.47 650.47 650.47 650.47 Earnings Per Share not on annualized basis (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) Basic (0.06)0.12 (0.01)0.06 16.74 15.06 Diluted (0.06)0.12 (0.01)0.06 16.74 15.06

Note: 1) The above is an extract of the detailed format of quarterly and half yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and half yearly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and www.limechem.com

Place: Navi Mumba Date: November 14, 2022 For LIME CHEMICALS LIMITED Ahmed H. Dawoodani Managing Director

KAISER CORPORATION LIMITED

REGD.OFF.: Unit No. 283-287, "F" Wing, Second Floor, Solaris-I, Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai 400072 CIN: L22210MH1993PLC074035

			110001 20074				
	Extract of Unaudited Standalone Financ	ial Results fo	r the Quarter	and Half Year	Ended 30 Sep	tember 2022	
						(Amou	ınt in Lakhs)
Sr. No.	railiculais	Quarter Ended 30/09/2022 (Unaudited)	Quarter Ended 30/06/2022 (Unaudited)	Quarter Ended 30/09/2021 (Unaudited)	Half Year Ended 30/09/2022 (Unaudited)	Half Year Ended 30/09/2021 (Unaudited)	Year ended 31/03/2022 (Audited)
1.	Total income from operations (net)	13.37	11.87	13.98	25.25	29.37	59.14
2.	Net Profit/ (Loss) for the period (before tax, &	0.77	(0.33)	0.01	0.43	1.78	4.72
d	Exceptional Item)						
3.	Total Comprehensive Income for the period	0.63	(0.36)	(0.14)	0.28	1.50	2.54
	[Comprising Profits/ (Loss) for the period (after tax)]						
	and Other Comprehensive Income (after tax)						
4.	Equity Share Capital	526.21	526.21	526.21	526.21	526.21	526.21
5.	Other equity (excluding revaluation reserve as per	0.00	0.00	0.00	0.00	0.00	(57.08)
	balance sheet of previous accounting year)						
6.	Earnings Per Share (of Rs.1/- each)	0.0012	(0.0007)	(0.0003)	0.0005	0.0028	0.0063
d	Basic & Diluted (in Rs.)						
No	te.						

The above is an extract of the detailed format of standalone Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites namely, BSE LIMITED (www.bseindia.com) and on Company's website at www.kaiserpress.com.

	Extract of Consolidated Unaudited Results for the Quarter and Half Year Ended 30 September 2022												
	(Amount in Lakhs)												
		(Consolidated				Consolidated						
Sr. No		Quarter Ended 30.09.2022 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2022 (Unaudited)	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)	Period ended 30.09.2022 (unaudited)	Period ended 30.09.2021 (unaudited)	Year ended 31.03.2022 (Audited)						
1.	Total income from operations (net)	265.04	599.07	1,045.09	864.11	1,363.94	3,320.55						
2.	Net Profit/ (Loss) for the period (before tax, & Exceptional Item)	(221.60)	(309.09)	147.10	(530.68)	97.66	141.45						
3.	Net Profit/ (Loss) for the period (before tax, & after Exceptional Item)	-	-	-	-	-	-						
4.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profits/ (Loss) for the period (after tax)] and Other Comprehensive Income (after tax)	(222.67)	(309.23)	109.52	(531.88)	74.24	96.13						
5.	Equity Share Capital	526.21	526.21	526.21	526.21	526.21	526.21						
6.	Other Equity	-	-	-			154.10						
7.	Earnings Per Share (of Rs.1/- each) Basic & Diluted (in Rs.) (Not annualised)	(0.23)	(0.32)	0.12	(0.56)	0.08	0.10						

1 The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33

 The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended Consolidated Financial Results lied with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly and Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites namely, BSE LIMITED (www.bseindia.com) and on Company's website at www.kaiserpress.com.
 The figure reported in the consolidated financial results for the quarter ended 30 September 2022 is being the balancing figures between unaudited figures in respect of the period ended 30 September 2022 and the published unaudited three months consolidated figures upto 30 June 2022, which were subject to limited review by the auditors

Place: Mumbai Date: 14 November 2022

Date: November 14, 2022

Place: Mumbai

On behalf of the Board of Directors For Kaiser Corporation Limited Bhushanlal Arora Managing Director DIN: 00416032

TWENTY FIVE SOUTH REALTY LIMITED

CIN: U51100MH1996PLC100876 Registered Office: Hindoostan Mills Compound, Kashinath Dhuri Marg, Patilwadi Off Veer Sarvarkar Road, Prabhadevi, Mumbai 400025 E-mail: info@twenty5south.com.; Website: www.25south.in.

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

	(₹ in lakh except as stated)												
Sr.			Quarter E	nded	Half Ye	ear ended	Year ended						
No.	Particulars	30.09.2022 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)						
1.	Total Income from Operations	179	90	190	269	380	878						
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(8,908)	(1,422)	(190)	(10,331)	(869)	(2,134)						
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(8,908)	(1,422)	(190)	(10,331)	(869)	(2,134)						
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(8,645)	(1,287)	(190)	(10,067)	(869)	(1,538)						
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(8,636)	(1,287)	(190)	(10,058)	(869)	(1,555)						
6.	Paid up Equity Share Capital	5	5	5	5	5	5						
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	_	-	-						
8.	Securities Premium Account	18,663	18,663	18,663	18,663	18,663	18,663						
9.	Net Worth	3,439	12,212	13,367	3,439	13,367	13,498						
10.	Paid up Debt Capital/Outstanding Debt	1,31,410	1,32,410	1,11,391	1,31,410	1,11,391	1,01,610						
11.	Outstanding Redeemable Preference Shares (No. of Shares)	1865	1865	1865	1865	1865	1865						
12.	Debt Equity Ratio	34.96	10.64	9.68	34.96	9.68	8.66						
13.	Earning per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)												
	Basic	(18,242)	(2,673)	(474)	(20,915)	(1,884)	(3,196)						
	Diluted	(18,242)	(2,673)	(474)	(20,915)	(1,884)	(3,196)						
14.	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	-						
15.	Debenture Redemption Reserve	-	-	-	-	-	-						
16.	Debt Service Coverage Ratio	(0.12)	0.00	0.44	(0.12)	0.44	(0.94)						
17.	Interest Service Coverage Ratio	(0.12)	0.80	0.44	(0.12)	0.44	(0.38)						

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on November 14, 2022

- The Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND AS") notified under section 133 of the Companies Act, 2013 ("the act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendments) Rules, 2016 and in accordance with the requirement of regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- The above is an extract of the detailed format of annual financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual financial results is available on the website of BSE Limited at www.bseindia.com.
- For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on the website of the Stock Exchange at www.bseindia.com.
- Figures for the previous year have been regrouped/reclassified/rearranged to conform to the figures of the current year. The pertinent items need to be disclosed if the said disclosure is required as per Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

For and on behalf of the Board Rushank Shah Whole Time Director

ÁPRI GLOBAL **CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED**

Registered & Corporate Office: - 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013 Circle Office: - Capri Global Capital Limited 9B, 2nd Floor, Pusa Road, New Delhi – 110060

DEMAND NOTICEUnder Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorised Officer of Capril Global Capital Limited). (CGCL) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s) to pay to CGCL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further applicable interest from the date(s) mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to CGCL by the said Borrower(s) respectively. S.N

N.	Name of the Borrower(s)/	Demand Notice	Description of secured asset
	Guarantor(s)	Date and Amount	(immovable property)
	(Loan Account No. LNMESNG000049089 Sangli Branch) Shri Ram Bharat Gas Agency (Borrower) Ranjitsing Ramsing Rajput, Ashwini Ranjitsing Rajput(Co-Borrower)		All Piece and Parcel of immovable property bearing Residential Flat No. 03 on First Floor, Built up area 57.12 sq. mtrs. And super built up area 90.70 sq. mtrs. Out of city Survey No. 3550 and building known as by name and style "Shital Plaza" situated at Kupwad, Tal. Miraj, Dist. Sangli within the local limits of SMKC Sangli, Maharashtra - 416416 and bounded as follows:- North: Front Margin South: Flat No. 4,5 and stair case, East: Side Margin, West: Side Margin, Ilus Flat No. 6, Down: Shons:

If the said Borrowers shall fail to make payment to CGCL as aforesaid, CGCL shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, easeor otherwise without the prior written consent of CGCL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Actor Rules made the reunder, shallbe liable for imprisonment and/or penalty as provided under the Act. Sd/- (Authorised Officer) For Capri Global Capital Limited Place :- Maharashtra Date :- 16.11.2022

Public NOTICE

NOTICE IS HERBY GIVEN TO THE PUBLIC AT LARGE THAT ONE TENANT in RESPECT OF ROOM NO 22,FRST FLOOR OF'noorani chambers' situate lying and being at 79, Nishanpada Road Mumbai 9 was mrs shahjahn begum sayed ainul hasar who was the orignal tenant /occupant passed away many years ago then her husband MF AINUL HASAN PASSED away on 28/11/2021, Samir Vastani son and c.a. of the landlord call upon all the legal heir/representatives to lodg his/her/their written claims, objections with fu particulars, and documentary evidence in suppor of their claims within 14 days from the publication of this public notice to the undersigned at his office address shop no.58,52/57, J.B.Shah Marg, Khadak, Mum-9. li default, failing which it will be presumed construed, abandoned and accepted that ther are no claim/s and the same will be deemed a waived and purposes and would be considered the tenancy rights of the said room has ipso factor come to an end and the undersigned as son and c.a. of the landlord reserves the right either to accept or reject any offer without assigning an reason therof , and the landdlord shall be free t deal with the tenancy rights of the decease tenant in the manner under prevailing laws Dated this day of 2022,

AUTOMOBILE PRODUCTS OF INDIA LIMITED

Registered Office: Unit No.F-1, 1st Floor, Shanti Nagar Co-op Indl. Estate Ltd., Vakola, Santacruz (East), Mumbai - 400055. CIN: L34103MH1949PLC326977

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2022. (Rs. In Lakhs)

				,	no. III Lanino,
Particulars	Quarter Ended 30.09.2022 Unaudited	Quarter Ended 30.09.2021 Unaudited	Half Year Ended 30.09.2022 Unaudited	Half Year Ended 30.09.2021 Unaudited	Year Ended 31.03.2022 Audited
Total Income From Operations	4.25	4.25	8.50	8.50	17.00
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(14.61)	(34.23)	(30.72)	(51.79)	(84.23)
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(14.61)	(34.23)	(30.72)	(51.79)	(84.23)
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(14.39)	(34.20)	(30.48)	(51.74)	(83.84)
Total Comprehensive Income for the period (comprising profit or (loss) for the period after tax and other Comprehensive income after tax)	(14.71)	(34.39)	(31.13)	(52.12)	(85.13)
Equity Share Capital	48.18	48.18	48.18	48.18	48.18
Reserves excluding revaluation reserve as per audited balance sheet of previous accounting year.	-	-	-	-	(952.43)
Earnings Per Share (of Rs. 1/- each) - Basic & diluted (not annualised)	(0.30)	(0.71)	(0.63)	(1.07)	(1.74)

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and Half Year ended September 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and Half year ended September 30, 2022 are available on the Stock Exchange at BSE at www.bseindia.com and on the company's website www.apimumbai.com.

> By order of the Board, **Devesh Bhatt** Director DIN 08225392

Dated: 14th November, 2022 Place: Mumbai

WESTERLY RETAIL PRIVATE LIMITED

Regd. Office: Seawoods Grand Central, Mall Management Office, Lower Ground Floor, Plot No. R-1, Sector 40, Seawoods Railway Station, Navi Mumbai - 400706 (Maharashtra) Tel.: 91-22-6280 5000, e-mail: saloni.dos Corporate Identification Number: U45201MH2016FTC282287 CIN No: U45201MH2016FTC282287

Extract of Standalone Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2022 (All amounts are in Rupees millions, unless otherwise stated)

						Year
		Quarte	r ended	Half Yea	ır Ended	ended
Sr.	a	September	September	September 30,	September 30,	March 31,
No.	Particulars	30, 2022	30, 2021	2022	2021	2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	498.23	237.63	991.24	447.44	1,351.28
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra-ordinary items)	(638.72)	(333.40)	(726.69)	(664.74)	(1,103.64)
	Net Proft/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra-ordinary items)	(638.72)	(333.40)	(726.69)	(664.74)	(1,103.64)
3	Net Profit/ (Loss) for the Period after Tax (after Exceptional and/or Extra-ordinary items)	(699.76)	(329.39)	(768.15)	(656.75)	(943.41)
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after					
4	Tax) and other Comprehensive Income (after Tax)]	(699.89)	(330.73)	(768.41)	(658.21)	(945.55)
5	Paid up Equity Share Capital	454.00	454.00	454.00	454.00	454.00
6	Other Equity / Reserves (excluding Revaluation Reserve)	(1,080.09)	(24.32)	(1,080.09)	(24.32)	(311.67)
7	Securities Premium Account	3,321.00	3,321.00	3,321.00	3,321.00	3,321.00
8	Net worth	(626.09)	429.68	(626.09)	429.68	142.33
9	Paid up debt capital/ Outstanding Debt	15,640.87	14,510.56	15,640.87	14,510.56	14,886.17
10	Debt equity ratio	(24.98)	33.77	(24.98)	33.77	104.59
	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-					
11	(a) Basic (Rs.)	(15.41)	(7.26)	(16.92)	(14.47)	(20.78)
12	(b) Diluted (Rs.)	(15.41)	(7.26)	(16.92)	(14.47)	(20.78)
13	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-
14	Debenture redemption reserve	-	-	-	-	-
15	Debt service coverage ratio	0.36	0.19	0.55	0.19	0.37
16	Interest service coverage ratio	0.24	(0.09)	0.38	(0.08)	0.13

Westerly Retail Private Limited Siddharth Nawal

Place: Mumbai Date: November 14, 2022

- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with Bombay Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the website of Bombay Stock Exchange i.e. www.bseindia.com.

 For the other line items referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on the URL (b)
- www.bseindia.com. The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnoted

SP Imperial Star Private Limited

[Regulation 52(8) read with Regulation 52(4) of SEBI (LODR) Regulations, 2015]

CIN: U74999MH2016PTC274669

Regd.Off.: Shapoorji Pallonji Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai - 400005, Maharashtra, India. Statement of Unaudited financial statement for the quarter ended September 30, 2022

(Rupees in lakhs) Sr. **Particulars** Year ended 3 months ended 3 months ended March 31, 2022 Sept 30, 2022 Sept 30, 2021 no. Unaudited Audited 40.00 Total income from operations 10.00 (5,847.97) 2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, (22,281.28) (5,982.57)Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after (5,982.57)(5,847.97) (22,281.28)Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after (22.281.28) (5,982.57)(5,847.97)Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (5,982.57)(5,847.97)(22,281.28)[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 5.00 Paid up Equity Share Capital 5.00 5.00 Reserves (excluding Revaluation Reserve) (83,387.71) (60,380.37) (71,747.44) 7 8 Security Premium account 9 Net worth (83,382.71) (60,375.37) (71,742.44) 10 Outstanding Debt 1,61,230.32 1,38,230.16 1,49,013.28 11 Outstanding Redeemable Preference Shares Nil Nil 12 Debt Equity Ratio (refer note 4) NA NA NA Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) -13 1. Basic: (11.965.14) (11.695.93) (44.562.55) 2. Diluted: (11,965.14) (11,695.93) (44,562.55) 14 Capital Redemption Reserve 15 Debenture Redemption Reserve 16 Debt Service Coverage Ratio Not Applicable Not Applicable Not Applicable 17 Interest Service Coverage Ratio Not Applicable Not Applicable Not Applicable Notes:

- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are av on the websites of the BSE Limited
- The above unaudited financial results i.e. the Balance Sheet and the Statement of Profit and Loss for the quarter and six months ended September 30, 2022 were approved by the Board of Directors at its meeting held on November 14, 2022. The results have been subject to limited review by the Statutory Auditors of the Company
- For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent
- disclosures have been made to BSE Limited and can be accessed on its website. Net worth of the Company is negative therefore the Debt Equity ratio is not applicable
- Previous year's figures have been regrouped and reclassified, wherever necessary, to make them comparable with current year figures. For and on behalf of the Board of

SP Imperial Star Private Limited

Sd/-Kartik Uday Deuskar Managing Director (DIN: 07774089)

Place: Mumbai Date: November 14, 2022

DIN: 02960155

कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड CAPRI GLOBAL

HOUSING FINANCE LIMITED **नोंदणीकृत आणि निगम कार्यालय**ः ५०२, टॉबर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००९३ सर्कल कार्यालयः कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, ९बी, २रा मजला, पुसा रोड, नवी दिल्ली-११००६०

मागणी सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ३(१) सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड इन्फॉर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये. निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) अन्वये कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सीजीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर ॲक्टचे कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ३ चे अन्वये प्राप्त केलेल्या अधिकारांच्य आधारे निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी करून खालील कर्जदारांना (''सदर कर्जदार'') यांना संबंधित मागणी सुचनेतील नमुद रकमेच्या परतफेडीकरिता सांगितले आहे. जी येथे खाली सुध्दा देण्यात आली आहे. वरील संदर्भात असल्यास कर्जदाराद्वारे निष्पादित केलेला कर्जकरार सहवाचता इतर दस्तावेज/लिखित अन्वये देय, प्रदान आणि/वा वसुलीच्या तारखेपर्यंत खालील नमूद तारखेपासून लागू असलेल्या पुढील व्याजासह, येथे खाली नमूद केलेली रक्कम, हया सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सीजीएचएफएलला प्रदान करण्यासाठी सदर कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या देय परतफेडीकरिता तारण म्हणून, कर्जदारांद्वारे, अनुक्रमे खालील मत्ता सीजीएचएफएलकडे

अ.	कर्जदार/हमीदाराचे नाव	मागणी सूचना दिनांक	तारण मत्तेचे वर्णन
क्र.		आणि रक्कम	(स्थावर मिळकत)
१.	(कर्ज खाता क्र.	09-99-2022	फ्लॅट क्र. १०४, मोजमापित ५८.५५ चौ.मीटर्स, १ला
	एलएनसीजीएचपीयुएनएचएल०००००१५६५ पुणे शाखा)	₹.	मजला, डॅफोडिल्स एनक्लेव्ह, विंग बी, स.क्र.
	प्रविण ज्ञानेश्वर सरवदे (कर्जदार)	२२,२९,२९९/-	२१/२/१/१/२/१, केशव नगर, मुंडवा, पुणे, महाराष्ट्र-
	किरण प्रविण सरवदे (सह-कर्जदार)		४११०३६ चे सर्व ते भाग आणि विभाग.
٦.	(कर्ज खाता क्र. एलएनएचएलटीएचए०००००५६७० आणि	09-99-2022	फ्लॅट क्र. १०४, १ला मजला, साई जमुना बिल्डिंग, सर्व्हे
	एलएनएचईटीएचए००००७८०१ ठाणे शाखा)	₹.	क्र. १४३/२(भा.), पुराना गाव, भिवंडी, ठाणे पश्चिम,
	राजेश कुमार राम सुमेर चौबे (कर्जदार)	? <i>x</i> , <i>x</i> ३, <i>x</i> ??/-	ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२ चे सर्व ते भाग आणि विभाग.
	माधुरी आर. चौबे (सह-कर्जदार)		

जर सदर कर्जदारांनी वरील नमूद केल्याप्रमाणे सीजीएचएफएलला प्रदान करण्यात कसूर केल्यास सीजीएचएफएल ॲक्टचे कलम १३(४) आणि लागू असलेले रुल्स अन्वये, परिव्यय आणि परिणामाप्रमाणे सदर कर्जदारांच्या पूर्णपणे जोखीमीवर वरील तारण मत्तांच्या प्रती कार्यवाही करील. सदर कर्जदारांना सीजीएचएफएल च्या पूर्व लेखी संमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा वा अन्य मार्गे वरील सदर मत्तां हस्तांतरण करण्यापासून ॲक्ट अन्वये मनाई करण्यात येत आहे. कोणतीही व्यक्ती जी सदर ॲक्ट वा त्याअंतर्गत बनविलेल्या रुल्सच्या तरतुदीचे उल्लंघन करीत असल्यास वा उल्लंघन करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्यास ॲक्ट अन्वये तरतद केल्याप्रमाणे कारावास किंवा शिक्षेस पात्र असेल.

सही/- (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करिता ठिकाणः महाराष्ट्र दिनांकः - १६.११.२०२२

जी.के.पी. प्रिंटींग अँड पॅकेजिंग लिमिटेड

गाळा क्र. १, तळमजला, चॅम्पियन कंपाऊंड, चाचाज धाबा समोर, वसई, पालघर – ४०१२०८ सीआयएन : एल२१०१२एमएच२०१८पीएलसी३०७४२६, ईमेल : gkpcompliance@gmail.com , वेबसाईट : www.gkpl.in

३० सप्टें, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(रु. लाखांत) (अन्य प्रकारे कळवल्या खेरीज)

ज. क्र.	तपशील		संपलेली तिमाह	ही	संपलेले ३	ार्ध वर्ष	संपलेले वर्ष	
		30.09.7077	३०.०६.२०२२	30.09.7079	30.09.2022	३०.०९.२०२१	39.03.7077	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
۶.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१५५६.६९	१२७३.४६	१२९६.६८	२८३०.१५	२१७१.००	५३३९.७८	
٦.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर अपवादात्मक बाबी आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	४३.६४	४२.२७	६०.२१	८५.९१	८७.६१	११०.५५	
₹.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबी आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर#)	४३.६४	82.20	६०.२१	८५.९१	८७.६१	११०.५५	
٧.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबी आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर#)	३४.०९	२८.५२	४५.८१	६२.६१	६५.४५	८१.०७	
ч.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	₹४.०९	२८.५२	४५.८१	६२.६१	६५.४५	८१.०७	
ξ.	समभाग भांडवल, दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी	२१९९.८८	१४६६.५९	७३३.२९	२१९९.८८	७३३.२९	१४६६.५९	
७.	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडीत कामकाजासाठी)							
	१. मूलभूत	०.१५	0.88	0.57	٥.२८	٥.८९	०.५५	
	२. सौम्यिकृत	०.१५	0.83	0.78	०.२८	0,30	0.30	

- १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या अलेखापरिक्षित तिमाही समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज ची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.gkpl.in वर उपलब्ध आहे
- २. ह्या अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने मंजुरी दिली.

ठिकाण : वसर्ड जी.के.पी. प्रिंटींग अँड पॅकेजिंग लिमिटेड साठी सही/- केवल गोराडीया - व्यवस्थापकीय संचालक दिनांक : १४.११.२०२२

डॉईश बॅक एजी

जाहीर सूचना - मिळकतीची लिलाव नि विक्री

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. अन्वये स्थावर मिळकतीची विक्री

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे डॉईश बँक एजी, इंडिया, फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीच्या कायद्यांतर्गत स्थापित आणि अस्तित्वात असलेली एक बँकिंग कंपनी जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे टाऊनुसानलेज १२, डी - ६०३२५, फ्रॅंकफर्ट, जर्मनी आणि **निलॉन नॉलेज पार्क, बी१, २ रा मजला, गोरेगाव** पूर्व, मुंबई ४०० ०६३ (डॉईश बँक ए जी) येथील भारतातील त्यांच्या शाखा कार्यालयामार्फत कार्यरत असलेले प्राधिकृत अधिकारी (''डॉईश बँक

बँकेने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲड एन्फार्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ **(''ऑक्ट'')** च्या कलम १३ (२) अन्वये मागणी सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत थकीत **१८ ऑक्टोबर, २०१९** रोजीस त्यावरील व्याज आणि मुख्य, व्याज (समाविष्ट उपार्जित विलंब प्रभार) मार्गे द्वारे रु. ४,३७,१६,१४२.६२/**– (रुपये चार करोड सदतीस लाख सोळा हजार एकशे बेचाळीस आणि** पैसे बासष्ट मात्र) ची थकबाकी रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार मे. करंट इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, श्री. केतन छोटेलाल बगाडीआ आणि सौ. चारु केतन बगाडीया येथे क्र. २०२, शिवालया ब्लॉक सी १६, एथिराज सलाई, एगमोरे, चेन्नई ६००००८ आणि तसेच त्यांचा पत्ता येथे फ्लॅट क्र. बी-८१. ८ वा मजला, बी विंग, कल्पतरु स्पार्कल, नाना धर्माधिकारी रोड, गांधी नगर, बांद्रा पूर्व, मुंबई ४०००५१ आणि अमृत व्हिला जना क. ४९. नवीन क. २८. रिथेडॉन रोड. वेपेरी. चेन्नर्ड ६००००७ यांना बोलाविण्यासाठी मागणी सचना जारी केली होती.

ु थकबाकी रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरले आणि म्हणून बँकेने सन्माननीय डीएम, पुणे समक्ष कलम १४ अर्ज दाखल केला आणि सदर ॲक्टच्या नियम ९ सहवाचता ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये बँकेला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून सदर थकबाकी रकमेची वसुली करण्याकरिता एमआयजी कॉलनी, नाना धर्माधिकारी रोड, गांधी नगर, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१, धारक सीटीएस क्र. ६४६, ६४६ ेें १, गाव बांद्रा पूर्व येथे स्थित एमआयजी को–ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. नावे ज्ञात सोसायटीच्या कल्पतरु स्पार्कल्स नावे ज्ञात इमारतीमध्ये बी विंग, ८ वा मजला वर फ्लॅट क्र. बी-८१, मोजमापित १०७० चौ.फूट (मिळकत) चा १२ जानेवारी, २०२१ दिनांकीत

आता सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, मिळकत खाली वर्णन केलेल्या अटी व शर्ती आणि प्रक्रियेनुसार मोहोरबंद पाकिटातून बोर्ल मागवून २० डिसेंबर, २०२२ रोजी दु. ४.०० वा., निलॉंन नॉलेज पार्क, ब्लॉक १, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, २ रा मजला, गोरेगाव पूर्वे, मुंबई ४०० ०६३ येथे ''जे आहे जेथे आहे'' तत्त्वाने आणि ''जे आहे जसे आहे'' तत्त्वाने विकण्यात येईल

अ.	मिळकतीचा पत्ता	मिळकतीचे तपशिलवार वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम
क्र.				
٤.	एमआयजी कॉलनी, नाना धर्माधिकारी रोड,	रहिवासीत ३ बीएचके मिळकत सह	₹.	रु. ५२,५०,०००/-
	गांधी नगर, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१, धारल	१०७० चौ.फू. चटई क्षेत्र, ८ वा मजला	५,२५,००,०००/-	(रुपये बावन्न लाख
	सीटीएस क्र. ६४६, ६४६/१, गाव बांद्रा पूर्व येथे	आणि सोसायटीचे गार्डन, जिमनॅझिअम,	(रुपये पाच करोड	पन्नास हजार मात्र)
	स्थित एमआयजी को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग	जॉगिंग ट्रॅक, किड्स प्ले एरिआ, मंदिर	पंचवीस लाख मात्र)	
	सोसायटी लि. नावे ज्ञात इमारतीमध्ये बी विंग, ८			
	व्या मजल्यावर फ्लॅट क्र. बी-८१, मोजमापित			
	१०७० चौ.फट चटर्ड क्षेत्र			

मिळकतीच्या संबंधातील तपशील बँकेच्या सर्वोत्तम माहिती आणि समजुतीप्रमाणे वर्णन केले आहेत, तथापि सदर तपशिलांमधील कोणत्याही त्रुटी गैरविधाने किंवा उणिवांसाठी ती जबाबदार नसेल. म्हणून निविदाकार/प्रस्तावकर्ते/संभाव्य बोलीदार/खरेदीदार यांनी त्यांच्या स्वत:च्या हितासाठी निविदा सादर करण्यापूर्वी मिळकतीच्या संबंधातील त्यांची स्वतःची खात्री करून घ्यावी. बँकेच्या सर्वोत्तम समजुतीप्रमाणे मिळकतीवर कोणतेही भार नाहीत आणि योग्य कायदेशीर प्रक्रिया वापरून मिळकतीची विक्री करण्याचा अधिकार बँकेला आहे.

- **१.** मिळकतीचे निरीक्षण **०३ डिसेंबर, २०२२** रोजी **स. ११.०० ते सायं ५.००** दरम्यान करता येईल. २. २० डिसेंबर, २०२२ रोजी किंवा पूर्वी दु. ०२.०० पर्यंत डॉईश बँक एजी, निलॉन नॉलेज पार्क, ब्लॉक १, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, २ रा मजला, गोरेगाव पूर्व, मुंबई ४०० ०६३ येथे डॉईश बँक एजी च्या कार्यालयात पोहोचतील अशा बेताने ''मे. डॉईश बँक इअर'' च्या नावातीत इसारा अनामत रकमेसाठी (''इअर'') रु. ५२,५०,०००/- **(रुपये बावन्न लाख पन्नास हजार मात्र)** च्या डिमांड ड्राफ्ट/ पे ऑर्डर सहित निम्नस्वाक्षरीकारांच्या
- कार्यालयात एका मोहोरबंद पाकिटातून बोली सादर कराव्यात. ३. रितसर न भरलेले किंवा इ.अ.र. सोबत नसलेले किंवा येथे विहित केलेल्या तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव वैध प्रस्ताव म्हणून ग्राह्म धरले/विचारांत घेतले जाणार नाहीत आणि त्यानुसार फेटाळले जातील. इअरवर कोणतेही व्याज देय नसेल.
- ४. बोली प्रपत्रासहित प्रस्तावित बोलीदारांनी (पासपोर्ट, इलेक्शन कमिशन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस इ.) सारखे त्याच्या/तिच्या ओळखीचे पुरावे, वास्तव्याचे पुरावे आणि आयकर विभागाने जारी केलेल्या पॅन कार्डची प्रत जोडावी.
- मिळकत राखीव किंमतीखाली विकली जाणार नाही.

दिनांक : १६ नोव्हेंबर,२०२२

६. विक्रीच्या तारखेस, रितसर प्राप्त झालेल्या सर्व बोली उघडल्या जातील आणि राखीव किंमतीच्यावर असल्यास, सर्वोच्च बोलीदारांची बोली बँकेकडून स्वीकारली जाईल. तथापि, लिलावाच्या ठिकाणी व्यक्तिश: हजर असलेल्या बोलीदारांना सर्वोच्च बोलीदारांनी देऊ केलेल्या किंमतीपेक्षा किमान रे २५,०००/**- (रुपये पंचवीस हजार मात्र)** जास्त रक्कम देऊ केल्यास त्यांची बोली किंमत पुढे वाढविण्याचा अधिकार असेल आणि अशा त्याहन जास्तीची बोली स्वीकारण्याचा अधिकार बँकेला असेल. बँकेने विक्री संमत केल्यानंतर, खरेदीदारांना विक्री किंमतीच्या २५% (पंचवीस टक्कें)

निम्नस्वाक्षरीकारांकडे तात्काळ इसारा अनामत रक्कम समायोजित करून भरावी लागेल. ७. त्यांना योग्य आणि वाजवी वाटतील अशा अटी व शर्तीच्या अधीन त्यांच्या स्वेच्छेने बँक मुदतवाढीच्या विनंतीस मान्यता देऊ शकते. खरेदीची उर्वरित किंमत रक्कम खरेदीदारांनी मिळकतीच्या विक्रीच्या मंजुरी नंतर पंधराव्या दिवशी किंवा त्यापूर्वी किंवा पक्षकारांनी लेखी स्वरूपांत कबूल केलेल्या वाढीव मुदतीत बँकेला प्रदान करायची आहे. निर्धारित कालावधीत संपूर्ण मोबदला रकमेचे प्रदान करण्यांत कसूर केल्यास बँक इ.अ.र आणि/किंवा खरेदीदारांनी र्केलेले अन्य कोणतेही प्रदान जप्त करण्यास आणि मिळकतीचा पुनर्लिलाव करण्यास मुक्त असेल. कसूरवार खरेदीदारांना मिळकतीवरील किंवा त्यानंतर ती

- ज्या रकमेस विकली जाईल त्यापैकी कोणत्याही हिश्श्यावरील अधिकार उरणार नाहीत. ८. खरेदीदारांनी सर्व प्रदान ''डॉईश बँक इअर''च्या नावातील डिमांड ड्राफ्ट/पे ऑडरच्या माध्यमातून केले पाहिजे.
- ९. संपूर्ण विक्री किंमत मिळाल्यावर, बँक खरेदीदार/त्यांचे नामनिर्देशिती यांच्या नावे एक विक्री प्रमाणपत्र जारी करेल आणि खरेदीदारांना मिळकतीचा कब्जा सुपुर्द करेल
- १०. बँकेकडून विक्रीची निश्चिती झाल्याच्या तारखेपासून आग किंवा चोरी किंवा अन्य अपघात यामुळे नुकसान किंवा हानी यासारख्या मिळकतीर्श संबंधित सर्व जोखिर्मीच्या सर्व बाबतीत मिळकत खरेदीदारांकडे निहित असेल. कोणत्याही कारणाने खरेदीदारांना विक्री रद करता येणार नाही.
- ११. इअर प्रती जमा केलेले डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर अयशस्वी बोलीदारांना परत केले जातील. १२. मिळकतीच्या संबंधातील मुद्रांक शुल्क, नोंदणी आकार, हस्तांतरण आकार आणि अन्य कोणतेही आकार यासाठीचा सर्व खर्च खरेदीदारांर्न
- करावयाचा आहे. मिळकतीच्या संबंधातील पालिका कर, मेन्टेनन्स/सोसायटी चार्जेस, वीज आणि पाणी कर, उपकर किंवा अन्य कोणतीही थकबाकी यासारखी सर्व देणी यशस्वी खरेदीदारांनी प्रदान करावी लागतील. १३. कोणतीही किंवा सर्व प्रस्ताव किंवा सर्वोच्च प्रस्ताव स्वीकारण्यास बँक बांधील नसेल आणि कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली
- फेटाळण्याचा तिचा अधिकार बँक राखून ठेवत आहे. १४. बोलीदारांना स्वत: किंवा त्यांचे रितसर प्राधिकृत प्रतिनिधी यांच्याशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीला विक्री प्रक्रियेत सहभागी होण्याची अनुमती दिली
- १५. जर बँकेने केलेला सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकत्रित संपूर्ण थकबाकी हि ॲक्टच्या कलम १३(८) अन्वये मिळकतीच्या विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी वरील नावाच्या कर्जदारांनी भरणा केली तर मिळकत विकली जाणार नाही आणि संभाव्य बोलीदारांकडून प्राप्त
- झालेल्या सर्व बोली बँकेविरूद्ध कोणत्याही दायित्व/दाव्या शिवाय त्यांना परत केल्या जातील सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स,२००२च्या नियम ८ (६) अन्वये कर्जदारांना ही एक सूचना देखील आहे. सही / -सुरजीत पात्रा प्राधिकृत अधिकारी –डॉईश बँक एजी

संपर्क क्रमांक : ०९८२००६६६१३ आणि ०९८१९२ ४६२४६ आणि ०९८६१९३६३७९

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना

ज्या अर्थी.

नेम्नस्वाक्षरीकार इंडि<mark>याबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029)</mark> सिक्योरिटाइजेशन ऑफ[े] फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत **21.04.2022** रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.22,55,383.69 (रूपये बावीस लाख पंचावन्न हजार तीनशे त्र्याऐंशी आणि एकोणसत्तर पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HDHLAHD00489422 (डीएचएफएलचा पूर्वीचा लॅन कोड 00005236) (**एपीपीएल क्र**.01877958) या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 12.04.2022 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **सुनिता जयकुमार फंद आणि रुषिकेश जयकुमार फंद** , यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्य

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, **2002** चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मव** ताबा 11.11.2022 रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू.22,55,383.69 (रूपये बावीस लाख पंचावन्न हजार तीनशे त्र्याऐंशी आणि एकोणसत्तर पैसे फक्त पुढील व्याज 12.04.2022 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

श्रीरामपूर येथे स्थित, श्रीरामपूर नगरपरिषदेच्या स्थानिक मर्यादा अंतर्गत. टी.पी. योजना क्र. 1. सर्वेक्षण क्र. 35 जी (पी), सी.टी.एस. क्रमांक 75(पी), अंतिम भुखंड क्रमांक 668 जिमनीचे क्षेत्रफळ 1112.9 चौ. मीटर्स वर बांधलेले "अल्ताफ कॉम्प्लेक्स" च्या पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्र. एफ--1 चे सर्व भाग आणि खंड, तालुक श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, अहमदनगर-413709, महाराष्ट्र आणि ज्याची सीमा खालीलप्रमाणे परिबध्द आहे

उत्तर : खुली जागा आणि रस्ता दक्षिण : खुली जागा

अधिकत अधिकारी तारीख: 11.11.2022 इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड स्थळ : अहमदनगर

पश्चिम : फ्लॅट क्र. इ-2

दिनांक : १४ नोव्हेंबर, २०२२

ठिकाण : मुंबई

सही/

SAKUMA EXPORTS LTD.

EXPORTERS & IMPORTERS (GOVERNMENT OF INDIA RECOGNISED TRADING HOUSE) Regd Office: 301-A, Aurus Chambers, S.S. Amrutwar Lane, Near Mahindra Tower, Worli, Mumbai-13 CIN - L51909MH2005PLC155765

Extract of Statement of Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended Sept 30, 2022 (As per the format under Annexure XI of the SEBI Circular No .CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015) Rs. In Lacs (Except Earning per share)

		Standalone		Conslidated			
	Quarter	Quarter	Half Year	Quarter	Quarter	Half Year	
Particulars	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	
	30-Sep-22	30-Sep-21	30-Sep-22	30-Sep-22	30-Sep-21	30-Sep-22	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
Total Revenue from Operations (Net)	31,126.24	31,500.36	117,385.71	33,234.91	39,052.97	135,927.79	
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	292.59	263.34	888.78	320.54	297.68	1,124.49	
Total Comprehensive Income	301.54	267.03	898.52	329.49	301.37	1,134.23	
Weighted Average Equity Share Capital							
(FV of Re.1 per share)	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59	
Earnings Per Share (before extraordinary items)							
(a) Basic	0.13	0.11	0.38	0.14	0.13	0.48	
(b) Diluted	0.13	0.11	0.38	0.14	0.13	0.48	
Earnings Per Share (after extraordinary items)							
(a) Basic	0.13	0.11	0.38	0.14	0.13	0.48	
(b) Diluted	0.13	0.11	0.38	0.14	0.13	0.48	

Notes to the unaudited financial results for the year ended Sept 30, 2022: The above Unaudited Standalone financial results for the half year ended September 30, 2022 were reviewed by the Audit

Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on November 14, 2022. The Auditors have issued an unqualified Audit opinion on these results. The Financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under

Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.

The date of implementation of the Code on Social Security, 2020 ('the Code') relating to employee benefits is yet to be notified by the Government and when implemented will impact the contributions by the Company towards benefits such as Provident Fund, Gratuity etc. The Company will assess the impact of the Code and give effect in the financial results when the Code and Rules thereunder are

Companys' business activity falls within a single primary business segment i.e. trading in agro products, hence no separate

information is disclosed. Previous Years figures have been regrouped / rearranged wherever considered necessary to confirm to the current period classification and grouping.

For SAKUMA EXPORTS LTD

Sd/-Saurabh Malhotra Place : Mumbai **Managing Director** Date: November 14, 2022 (DIN: 00214500)

PUBLIC NOTICE

: खुली जागा

All the concerned persons including bonafied residents, environmental groups and others are hereby informed that the Department of Environment, Government of Maharashtra has accorded Environmental Clearance to Propose Expansion of "Runwal Garden" at plot bearing survey number Survey No.4, Hissa No. 1-6 & 9-11, Survey No.5, Hissa No.1-6, Survey No.6, Hissa No.1-3, Survey no.7, Hissa No.1, 2A, 2B, 2C, 3B, Survey No.8, Hissa No. 1-9, Survey No. 9, Hissa No.1-6, Survey No.10 & 11, Survey no.12, Hissa No. 1-14, Survey No.13, Survey No.14, Hissa No. 1, 2A, 2B, & 3-5, Survey No.15, Survey No.16, Hissa No.1, 2, Survey no.17, Hissa No.1-11, Survey No.18,19+,20, Hissa No. 1, 2, Survey No. 21, Hissa No. 1-4, 22, Survey No.23, Hissa No. 1-3 & 10, Survey No.37, Hissa No. 1,2B, 2C,2D,3 & 4, 21, Survey No.38, Hissa No.1 & 2, Survey no.39, Hissa No.1, Survey No.40, Survey No. 41, Hissa No. 1A, 1B, 2, 3, & 4, Survey No.42, Hissa No. 2 Survey No.44, Hissa No. 1-4, 5A, 5B, 6A, 6B, 8 7-20, Survey No.49, Survey No.50, Hissa No.1-3. Survey no.51. Hissa No.1-2. Survey No.56 Hissa No. 1-2, at Village Gharivali. Survey No. 44, Hissa No.1-12, Survey No.45, Hissa No.1-14 5A. & 6. Survey No.46. Hissa No. 1, 2A, 2B, & 3 Survey No. 47, 49, 50, & 51, Survey no. 52, Hissa No.1 & 2, Survey No.53, Hissa No. 1A, 1B, 2A 3A, & 3B, Survey No.94, at Village Usarghar, Survey No.67, Hissa No. 1 at Village Sagaon, Tal Kalyan, Dist. Thane by M/s. Runwal Residency Pvt. Ltd. Tal Kalyan, Dist Thane proposed by M/s. Runwal Residency Pvt. Ltd.

Under vide application no. SIA/ MH/ MIS/ 70.46/ 2018 dated 10/06/2022. The copy of clearance letter is available with the Maharashtra State Pollution Control Board (www.empcb.in) for reference.

ऑटोमोबाईल प्रॉडक्टस् ऑफ इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्र. एफ-१, १ ला मजला, शांती नगर को-ऑप. इंड. इस्टेट लि., वाकोला, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई - ४०० ०५५ सीआयएन : एल३४१०३एमएच१९४९पीएलसी३२६९७७

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

(रु. लाखांत) संपलेली तिमाही | संपलेले तिमाही मंपलेले अर्ध वर्ष मंपलेले अर्ध वर्ष संपलेले वर्ष ३०.०९.२०२२ 30.09.7079 ३०.०९.२०२२ ३०.०९.२०२१ 38.03.2022 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित प्रवर्तनातून एकूण उत्पन्न 8.24 8.20 6.40 6.40 80.00 कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/िकंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) (१४.६१) (38.23)(30.62) (48.68) (८४.२३) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात) (१४.६१) (५१.७९) (८४.२३ करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य (१४.३९) (38.20) (30.86) (48.68) (४३.४४) कालावधीकरिता एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीकरिता करपश्चात नफा किंवा (तोटा) आणि करपश्चात इतर सर्व समावेशक उत्पन्न समाविष्ट) (१४.७१) (38.38) (38.83)(42.82) (८५.१३ समभाग भांडवल ४८.१८ ४८.१८ ४८.१८ ४८.१८ गागील लेखा वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदानुसार पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून राखीव (९५२.४३) प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- च्या) - मूलभूत आणि सौम्यिकृत (अवार्षिकीकृत) (0.68) (0. ξ 3)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट बीएसई www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.apimumbai.com वर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशानसार देवेश भट्ट

> > डीआयएन : ०८२२५३९२

संचालव



Foods & Inns

FOODS AND INNS LIMITED

CIN: L55200MH1967PLC013837 Regd. Office: Udyog Bhavan, 2nd Floor, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 038.

Phone No.: +91-22-22613102; E-mail: writetous@foodsandinns.com; Website: www.foodsandinns.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

(₹ in Lakhs except EPS)

			Standalone					Consolidated					
Sr.	Particulars	Quarter ended		Half Yea	Half Year Ended Year ended		Quarter ended			Half Year Ended		Year ended	
No.		September 30, 2022	June 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022	September 30, 2022	June 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income From Operations (Net)	24,152.24	21,531.80	16,712.06	45,684.04	30,983.41	62,411.04	24,553.91	22,100.11	17,072.69	46,654.02	31,705.68	63,860.64
2	Net Profit/(Loss) from Ordinary Activites before tax	1,831.49	886.30	898.19	2,717.79	1,779.66	2,365.20	1,858.21	905.39	910.16	2,763.60	29,911.62	2,428.39
3	Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	1,388.99	715.38	642.37	2,104.37	1,254.16	1,601.87	1,388.95	715.41	642.48	2,104.36	1,254.35	1,599.69
4	Equity Share Capital (Face value of ₹ 1/- each)	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38
5	Earning per share (Face value of ₹ 1/- each)												
	Basic	2.76	1.42	1.27	4.18	2.49	3.18	2.73	1.40	1.25	4.13	2.41	3.04
	Diluted	2.72	1.41	1.27	4.12	2.49	3.18	2.69	1.39	1.25	4.07	2.41	3.04

- The above is an extract of the detailed format of Quarter and Half year ended September 30, 2022, Results were filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly / Year ended Financial results are available on stock exchange websites (www.bseindia.com), (www.nseindia.com) and on Company's website (www.foodsandinns.com)
- 2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 14, 2022.

By order of the Board For FOODS AND INNS LIMITED Milan Dalal Managing Director

DIN:00062453

Place : Mumbai Date: November 14, 2022

कोंकण	रेल्वे ब	कॉर्पोरे	शन १	लिमि	टेड
		भारत सरकार चा उपक्रम)			

CIN: U35201MII1990GOI223738 ंदणीकृत कार्यालय: बेलापुर भवन, सेक्टर ११, सी.बी.डी. बेलापुर, नवी मुंबई – ४००६१४.

		अलिप्त			एकत्रित		
зі.		संपलेले त्रैमासिक	संपलेले त्रैमासिक ३० सप्टेंबर २०२१ अलेखा परीक्षित	संपलेले वर्ष ३१ मार्च २०२२ लेखा परीक्षित	संपलेले त्रैमासिक ३० सप्टेंबर २०२२ अलेखा परीक्षित	संपलेले त्रैमासिक ३० सप्टेंबर २०२१ अलेखा परीक्षित	संपलेले वर्ष ३१ मार्च २०२२ लेखा परीक्षित
क्र.		३० सप्टेंबर २०२२ अलेखा परीक्षित					
. !							
۹. ۱	परिचालनातून एकूण उत्पन्न	9,98,२89.८५	६९,८३८.७५	३,२०,०५९.५६	9,98,२89.८५	६९,८३८.७५	३,२०,०५९.५
₹.	कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (कर अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	३,७९५.२९	(८,६९९.८६)	(१३,५०३.७७)	३,७९५.२९	(८,६९९.८६)	(१३,५०३.७
3 .	कालावधीसाठी करपूर्वी निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	३,७९५.२९	(८,६९९.८६)	(१३,५०३.७७)	३,७९५.२९	(८,६९९.८६)	(१३,५०३.७
٧.	कालावधीसाठी कर पश्चात निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/िकंवा अनन्यसाधारण बाबींनंत)	३,७९५.२९	(८,६९९.८६)	(93,403.00)	3,0८८.93	(८,७०४.३३)	(१३,५३१.७
ч.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा)या (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून	७०१.५९	(१३,३१७.५५)	(२५,८७८.५७)	६९४.४३	(१३,३२२.०२)	(२५,९०६.५
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल	9,७9,२9०.६२	9,4८,७६३.८५	9,६२,३५२.८५	9,09,२90.६२	9,4८,७६३.८५	9,६२,३५२.
<u>ن</u> . ا	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	(४,२५,२६६.८३)	(४,२९,९१९.५६)	(४,२४,४३३.१६)	(४,२६,५१२.७८)	(४,३१,१३२.१३)	(४,२५,६६०.५
۷.	नेट वर्थ	9,५३,८९४.७९	9,3६,७९५.२९	9,84,८७०.६९	9,42,६४८.८४	9,34,4८२.७२	9,88,६8३
٩.	भरणा झालेले कर्ज भांडवल / थकीत कर्ज	३,५०,१४७.४९	३,२८,५३३.०६	३,४३,५७२.४९	३,५०,१४७.४९	३,२८,५३३.०६	३,४३,५७२
90.	थकबाकी परत करण्यायोग्य प्राधान्य शेअर्स	४,०७,९५१.००	४,०७,९५१.००	४,०७,९५१.००	४,०७,९५१.००	४,०७,९५१.००	४,०७,९५१
	कर्ज समभाग प्रमाण	२.२८	२.४०	२.३६	२.२९	२.४०	२
٩२.	प्रति समभाग प्रासी (प्रत्येकी रु. १,०००/ – चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) –						
ŗ	१. मूलभूतः	२२.१७	(५५.२६)	(८५.८८)	२२.१३	(५५.२६)	(८६.
Ţ	२. सौम्य केलेली (नोंद (सी) पहा)	६.५५	- 1	-	६. ५४	-	
٩३.	भांडवल विमोचन राखीव		1				
98.	डिबेंचर विमोचन राखीव						
94	कर्ज सेवा कव्हरेज प्रमाण	9.09	(9.00)	0.90	৭.७९	(9.00)	0
98.	व्याज सेवा कव्हरेज प्रमाण	9.08	(9.00)	0.24	9.08	(9.00)	C

२०९५ च्या नियमन ५२ (४) च्या उप–कलम (ए), (बी), (डी) आणि (ई) मध्ये संदर्भित बार्बीसाठी आवश्यक असलेली माहिती नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) ला कळवली आहे आणि एनएसई च्या वेबसाईटवर पाहता येईल. **सी)** केआरसीएल ने ₹४०७९५ नाख रकमेचे कपलसरी कन्व्हर्टिबल नॉन–क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स जारी केले जे कालावधीसाठी ॲंटी–डिल्युटिव्ह (सौम्यीकृत होण्यासापेक्ष आहेत म्हणून सौम्यीकृत ईपीएसची गणना केलेले नाही.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशनसार्ट राजेश भड़ंग सचालक(वित्त डीआईएन - ०९०५०२७०

श्थळ: नवी मुबई दिनाकः १४ नोव्हेंबर, २०२२